

शासन निर्णय संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०१३/प्र.क्र. २१०/आस्था-१

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

तारीख: ३ जानेवारी २०१४

वाचा —

१) शासन निर्णय क्रमांक: मातंसं/नस्ती-०५/१३२, दि.१५.४.२००६

शासन परिपत्रक —

सर्व मंत्रालयीन विभागातून निर्गमित होणारे शासन निर्णय नागरिकांना सहजतेने उपलब्ध होण्याच्यादृष्टीने शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर ([www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)) अपलोड करणे सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१५ एप्रिल, २००६ च्या शासन निर्णयान्वये दि.१ मे, २००६ पासून अनिवार्य करण्यात आले आहे. तथापि, सदर आदेशाचा पालन होत नाही. या परिपत्रकान्वये सर्व कार्यासनांना आदेश देण्यात येत आहे की, मराठी भाषा विभागामार्फत निर्गमित होणाऱ्या सर्व शासन निर्णय व शासन परिपत्रके वेबसाईटवर अपलोड करणे अनिवार्य आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०१०३११४७५२६६३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि.देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. सर्व अवर सचिव / कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई — ४०० ०३२.
२. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक.
३. निवड नस्ती.